

21st December, 2024

BSE Limited

To,

Phiroze Jeejeebhoy Towers, 1st Floor, Dalal Street, Mumbai – 400001

BSE Scrip Code: 512463

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

NSE Symbol: LLOYDSENT

Sub: Intimation under Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Newspaper publication of the Postal Ballot Notice.

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the Company has completed the dispatch of Notice of Postal Ballot on Friday, 20th December, 2024 to the shareholders whose email addresses are registered with the Company/Depositories/RTA as on cut-off date i.e., Friday 13th December, 2024. Further pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Postal Ballot Notice along with e-voting information has been published in Business Standard (All Editions) and Mumbai Lakshadweep on Saturday, 21st December, 2024 which we enclose herewith for your records.

We request you to kindly take a note of the above.

Thanking you,

Yours faithfully,

For Lloyds Enterprises Limited

Pranjal Mahapure Company Secretary & Compliance Officer Acs: 69408

Accenture Q1 showing a shot in arm for IT stocks

Strong US economy bodes well for Indian IT firms, say analysts

NIKITA VASHISHT

New Delhi, 20 December

ndia's IT industry is poised for a sustainable earnings recovery after facing challenges, according to analysts, who base their optimistic outlook on the strong first-quarter earnings of global consulting giant Accenture.

For the September-November quarter of financial year 2024-25 (Q1FY25), Accenture reported a revenue of \$17.7 billion, reflecting a 9 per cent year-on-year (Y-o-Y) growth in dollar terms and an 8 per cent increase in the local currency.

The company's top line performance exceeded expectations by approximately \$240 million, surpassing the higher end of its forecasted range. Accenture, headquartered in Dublin, and a major player in the global consulting industry, employs over 40 per cent of its workforce in India.

Indian IT companies closely monitor Accenture's performance as a key indicator of global demand trends. The company follows a September-August financial year.

Accenture raised its FY25 revenue growth guidance to 4-7 per cent from 3-6 per cent earlier. The revised revenue guidance includes inorganic contribution of more than 3 per cent, it said.

"Consensus revenue growth estimates for Indian IT companies for CY25/FY26 build in improvement in munications, media and technology discretionary spending. The revenue beat in Q1 and FY25 guidance upgrade lend some credence to these assumptions. Uptick in technology spending in CY25 (calendar double-digit growth in technologyyear) hinges on confidence on macro stability and resilience of the US economy," said analysts at Emkay Global Financial Services, betting on cent in LC Y-o-Y. Business in the and 'reduce' for LTIMindtree,

Tender Enquiry No.

Work Description



OP PE	RFORI	MERS	
-------	-------	------	--

TOP PERFO	RMER	THE TRAJECTORY	
Firm	CMP (₹)	YTD change (%)	— Nifty IT — Nifty 50 ————————140
Persistent Systems	6,368.7	72.4	123
Coforge	9,370.5	49.3	120
Tech Mahindra	1,686.1	32.5	
HCL Technologies	1,911.4	30.4	109 109
Wipro	305.2	29.5	_
Nifty IT	43,771.1	23.2	Base = 100
Nifty 50	23,587.5	8.5	Dec 29,'23 Dec 20,'24 80
CMP: Current Market Pr	ice; Source: Bl	oomb erg	— Dec 25, 25 Dec 20, 24

largecaps. Among midcaps, Emkay preferred Sonata Software, Cyient, eClerx and Birlasoft.

At the bourses, the Nifty IT index erased morning gains amid mounting selling pressure in the markets. The Nifty IT index, eventually, settled 2.6 per cent lower on the National Stock Exchange (NSE) at 44,954 level. By comparison, the Nifty 50 index ended 1.5 per cent down at 23,587.5 level.

According to Accenture's management, Q1 revenue growth was driven by the health and public services business (up 12 per cent LC Y-o-Y), products (10 per cent), telecom-(7 per cent), resources (6 per cent), and financial services (4 per cent). Revenue from outsourcing increased 11 per cent in LC, led by managed services and high singledigit growth in operations.

Consulting business grew 6 per Infosys, HCL Tech, TechM, TCS, Americas (including North America Mphasis and LTTS.

of Bid Submission/

Date and time of

Wipro, and LTIMindtree in and Latin America) grew 11 per cent in LC, 6 per cent in Europe, West Asia, and Africa, and 4 per cent in Asia Pacific. Accenture said bookings increased 1.4 per cent Y-o-Y to \$18.7 billion, including 30 client wins, with quarterly bookings exceeding \$100 million. Book-to-bill was around 1.1x with outsourcing and consulting

book-to-bill at 1.1x and 1x, respec-

tively, in Q1FY25. While noting the strong revenue growth, Accenture's management said the demand environment is like last year. Clients are prioritising large deals and critical programmes, while smaller ones remain under pressure. "While a strong recovery of discretionary demand may take a few quarters, it is unlikely to worsen further. We expect revenue growth for our covered largecaps to improve in FY26 (at 7.6 per cent Y-o-Y), up from 3.8-per cent growth expected

in FY25," said analysts at Nomura. The brokerage has a 'buy' rating on Infosys and Wipro in largecaps,

YOUR

ALGO TRADING Understand risks, have realistic expectations

HIMALI PATEL

The Securities and Exchange Board of India (Sebi) has proposed a framework to enable retail investors to participate in algorithmic (algo) trading. The draft circular, titled

"Participation of retail investors in algorithmic trading", outlines the process for approval and registration of algos

Nithin Kamath, chief executive officer (CEO), said on social platform X, "Platforms which offer algos or readymade strategies will need to get them approved through the broker. The broker will, in turn, have to register all algos and strategies with the exchanges." The circular is expected to provide retail investors access to registered and approved algos, ensuring their interests are protected.

How it works

Algo trading automates decision-making in the trading process. "The key difference from traditional trading is that all decisions - what, when, and how much to buy or sell - are

made by a computer system through an algorithm," says Rajesh Ganesh, founder and CEO, TripleInt Trading Systems. He explains that algorithms operate based on preset parameters, removing emotional biases of traders.

Brokers facilitate automation through an Application Programming Interface (API), which connects the trader's algo to the broker's platform. Popular platforms like Zerodha and Upstox Pro offer APIs to retail investors. "Algorithms can handle huge volumes of trade at incredible

cent of the trade volume in the market comes from algos," says Vivek Sharma, investment head, Estee Advisors.

speeds. Today, more than 50 per

Disciplined trading

Algo trading offers several advantages. "Algo trading eliminates biases by adhering to a predefined risk model. It ensures structured and disciplined trades," says Ramakrishnan Selvaraj, cofounder, catbots.tech. Delays in manual execution can result in slippage. But algos execute trades almost instantaneously, minimising this issue.

Algos allow trades to occur 24x7 without requiring constant monitoring. "Algos can also analyse tonnes of data in realtime and make decisions faster than any human," says Sharma.

Back-tested results may not be replicated

Algo trading comes with its share of risks. Algos can falter when systemic failures, API errors, and market anomalies occur. "Algo trading is handsfree but not risk-free. Investors

guaranteed," says Sharma.

Should you go for it? According to Ganesh, algo trading suits investors who prefer a data-driven, objective approach and are comfortable with technology.

need to monitor it and intervene

Rare and unpredictable mar-

when necessary," says Ganesh.

ket shocks, referred to as Black

amid high volatility. "When the market plummets, algos may act

only at the stop-loss limit, poten-

tially after significant losses. A

may go down, can respond pre-

human, knowing the market

Investors should not treat the

predictive. "Back-testing pro-

results of back-testing as being

vides insights, but past perform-

Understand before you invest

Many enter this arena without a

detailed understanding of how

review information on the strat-

before investing," says Selvaraj.

also common. "Investors hear

delivering astronomical returns

and assume similar returns are

their algo works. "Diligently

egy, risk profile, potential

losses, and expected gains

Unrealistic expectations are

stories of quant funds like

Renaissance Technologies

ance is not always indicative of

future results," says Ganesh.

emptively," says Selvaraj.

Swan events, can disrupt the performance of algos, especially

Abasic understanding of markets and risk management is essential. Risk-averse investors may go for traditional trading or algos with lower risks. "They could go for algos with maximum drawdown of, say, 10 per cent," says Ganesh.

TRADING FRAMEWORK DECODED

- Brokers can offer algo trading facilities to retail investors only after obtaining the stock exchange's approval for each algo
- Orders above a specific threshold (of orders per second) will be categorised as algo orders
- Algo orders will have a unique identifier

How will this case

employees?

benefit government

This judgment will ensure

that the employees are not

Manmeet Kaur, Partner at

- Modifications to an algo must be approved by the exchange
- Retail investors, who develop their own algos, must register them through brokers and can extend usage to immediate family members
- Exchanges will have a kill switch for malfunctioning

Govt staff can get reimbursement for emergency care at non-CGHS hospitals

The Delhi High Court has ruled that government employees are entitled to medical reimbursement in an emergency, even if the hospital is not empanelled under the

Central Government

subject to any undue hardship or distress during emergencies, said Health Scheme (CGHS). Karanjawala & Co.

Read the full report here: https://mybs.in/2dbIrPN

How to find CGHS empanelled hospital?

You can find a comprehensive list of empanelled hospitals and diagnostic centres at cghs.nic.in.

On the website, there is an option to search for hospitals by city. You can

select your city from a dropdown list to view the hospitals available in that area. The site provides detailed information about each empanelled hospital, including their addresses, contact numbers, and the services they offer. This can help

you determine which hospital meets your medical needs. Once you identify potential hospitals, it is advisable to contact them directly to confirm empanelment status and inquire about specific services covered under CGHS.

COMPLIED BY: AYUSH MISHRA

TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED A Tata Power and Delhi Government Joint Venture . Office: NDPL House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi-110 009 CIN No. U40109DL2001PLC111526, Website: tatapower-ddl.com **NOTICE INVITING TENDERS** Last Date & Time

Cost/EMD

Estimated Availability

of Bid

			Opening or bids			
TPDDL/ENGG/ENQ/200001763/24-25 SITC of 66kV CRP Panels in TPDDL	2.33 Cr/ 5.50 Lakhs	23.12.2024	13.01.2025;1600 Hrs 13.01.2025;1630 Hrs			
CORRIGENDUM / TENDER DATE EXTENTION						
Tender Enquiry No. Work Description	Previou Publish Date	ed of B	sed Due Date & Time id Submission/ Date ne of opening of bids			
TPDDL/ENGG/ENQ/200001741/24-25 Rate Contract for supply of FRTU	26.11.20	1/4	12.2024 at 1530 Hrs/ 12.2024 at 1600 Hrs			

TPDDL/ENGG/ENQ/200001744/24-25 23.12.2024 at 15:00 Hrs/ Rate Contract for supply of 66 KV 26.11.2024 23.12.2024 at 15:30 Hrs

Complete tender and corrigendum document is available on our website www.tatapower-ddl.com → Vendor Zone → Tender / Corrigendum Documents

GUJARAT FLUOROCHEMICALS LIMITED

CIN: L24304GJ2018PLC105479

Registered Office: Survey No. 16 / 3, 26 and 27,

Village: Ranjitnagar - 389380, Taluka: Ghoghamba,

District : Panchmahal, Gujarat Telephone : +91 2678 248153

Email id: bvdesai@gfl.co.in Website: www.gfl.co.in

FORM NO. INC-26

[Pursuant to rule 30 of The Companies (Incorporation) Rules, 2014] BEFORE THE CENTRAL GOVERNMENT

NORTH WESTERN REGION, AHMEDABAD

IN THE MATTER OF SUB SECTION (4) OF SECTION 13 OF THE

COMPANIES ACT, 2013 AND RULE 30 OF THE

COMPANIES (INCORPORATION) RULES, 2014

AND

IN THE MATTER OF GUJARAT FLUOROCHEMICALS LIMITED

(CIN: L24304GJ2018PLC105479) HAVING ITS REGISTERED

OFFICE AT SURVEY NO 16/3, 26 & 27, VILLAGE: RANJITNAGAR,

TALUKA: GHOGHAMBA, DISTRICT: PANCHMAHAL, GUJARAT

Notice is hereby given to the General Public that the Company

proposes to make application to the Central Government under

Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of

alteration of Memorandum of Association of the Company in terms of

special resolution passed in the Extraordinary General Meeting

held on November 25, 2024 to enable the Company to change its

Registered Office from "the State of Gujarat" to "the State of

Any person whose interest is likely to be affected by the proposed

change of registered office of the Company may deliver either on

MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing Investor Complaint Form or

cause to be delivered or send by registered post of his / her objections

supported by an affidavit stating the nature of his/her interest and

ground of opposition to the Regional Director, North Western Region

at ROC Bhavan, Opp. Rupal Park Society, behind Ankur Bus Stop,

Naranpura, Ahmedabad-380013, Gujarat, within fourteen (14) days

from the date of publication of this notice with a copy to the Applicant

Survey No 16/3, 26 & 27, Village : Ranjitnagar, Taluka

For Gujarat Fluorochemicals Limited

Company at its registered office at the address mentioned below:

Ghoghamba, District: Panchmahal, Gujarat - 389380, India.

389380, INDIA.

Date: 21.12.2024

Place : Noida

एसजेवीएन ग्रीन एनर्जी लिमिटेड SJVN Green Energy Limited

(A Wholly Owned Subsidiary of SJVN Ltd., A 'Navratna' CPSU) CIN: U40100HP2022GOI009237 E- Tender No. : SGEL/CHQ/Contracts/KUSUM 1352MW/2024 Online bids (E-tender) on Domestic Competitive Bidding (DCB) are invited on behalf of SJVN Green Energy Limited for "Selection of Solar Power Developers for Setting up of 1352 MW Solar Projects (102 Nos.) Under MSKVY 2.0 (PM Kusum Component C) in the State of

For details, visit websites: https://www.bharat-electronictender.com www.eprocure.gov.in and www.sivn.nic.in. Last date for bid submission is 16.01.2025 (14:00 Hrs).

Submission is 16.01.2023 (17.00.1.3).

Amendment(s), if any, shall be issued on websites only.

DGM (Contracts)

SJVN Green Energy Limited, Corporate Headquarters, Shakti Sadar Shanan, Shimla (H.P). Email- contracts.sgel@sjvn.nic.ir



MUTHOOT MICROFIN LIMITED: Regd. Office: 13th Floor, Parinee Crescenzo, ndra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra, India - 400051 Website: www.muthootmicrofin.com

Notice seeking 'Expression of Interest' from Asset Reconstruction Companies (ARC) for sale of Financial
Assets by Muthoot Microfin Limited's (MML)

Muthoot Microfin Limited's (MML) invites Expression of Interest (EoI) from ARC's for the proposed sale of its following stressed loan pool. Eligible prospective buyers are requested to intimate their willingness to participate by way of an Eol in the format provided by MML and provide a Non Disclosure Agreement (NDA) in the format provided by MML and copy of Registration Certificate issued by Reserve Bank of India (RBI) along with Eol

The Stressed Loans shall be sold on 'As is, Where is' and "as is what is" basis without any recourse to MML (Amount in Rs. Cr as on 31st October 2024)

Title of the account ("Stressed Assets")	No. of A/c's	Aggregate Principal O/s as on 31.10.2024	Reserve Price	Terms of Sale
Portfolio of Stressed MFI Loans	1,16,701	₹344.93 crs	Reserve Price: ₹150.00 crs	Cash + SR Basis

The timelines for sale are as under:-| Period of due diligence by prospective bidder including receipt of queries, if any (*) | 2 | Bid Submission | 26.12.2024 till 12.00 Noon Bid Opening, Negotiations and Declaration 26.12.2024 @ 1.00 PM

- Access to virtual data room for due diligence would only be available after submission of Eol and NDA to Muthoot Microfin Limited (MML). The format of NDA and EOI can be obtained from Mr. Praveen T- CFO and Mr.

Amal Neeraj V-AVP, Muthoot Microfin Limited, 5th Floor, Muthoot Towers, M G Road, Cochin 682035 (Email Id: praveen.t@muthootmicrofin.com & amalneeraj.v@muthootmicrofin.com). Thereafter, the prospective buyers, can ındertake the due diligence at their own cost.

 Upon receipt of EoI and NDA, the detailed sale process note and information pertaining to the NPA accounts offered for sale would be shared with the eligible • MML reserves the right to sell these assets in whole or in part, in one or multiple

pools, to include additional assets to and / or withdraw certain assets or all the issets, at its sole discretion, without assigning any reasons at any stage of

The cut-off date for the sale of the abovementioned assets shall be specified separately at the time of final bid submission as part of the sale process

All costs, expenses, taxes, stamp duties and liabilities incurred by each Bidder in connection with the Transaction, including (without limitation) in connection with Due Diligence, preparation and/or submission of the Bid, including fees of its own advisors, if any, shall be borne and paid by such Bidder, whether its Bid is accepted or rejected for any reason and MML does not assume any liability

. MML reserves the right to terminate the sale/auction process at any point of time without prescribing any reason thereof, at its own discretion. The decision of MML shall be final and binding in this regard.

Evaluation of Bids received and any sale under this process shall be subject to MML's bid parameters, evaluation criteria and final approval by the Competent

 $\bullet \text{The above stated sale of stressed loans shall be in compliance with relevant RBI } \\$ and other regulatory requirements

Notification No: 01/P&I/APDDCF/2016, Date 21-12-2024

The Andhra Pradesh Dairy Development Co-op Federation Ltd. Mangalagiri, Guntur intended for entrusting the Operational Managemen of BMCUs on lease/ rental basis. Interested parties may submit their bids on ap e-procurement platform @ www.konugolu.ap.gov.in on or before 08-01-2025 by 5:00 PM. The site will remain accessible to download the tender document w.e.f. 21-12-2024 by 10:00 AM. For further details the interested parties may contact during Office hours

to Dy. Director (Projects), Phone No: 0863-2381085, e-mail etenders.apddcf@gmail.com.

Sd/- MANAGING DIRECTOR (FAC)

LLOYDS

LLOYDS ENTERPRISES LIMITED

Registered Address: A-2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai – 400013 Tel: 022 - 6291 8111 Email: lloydsenterprises@lloyds.in www.lloydsenterprises.in (CIN) L27100MH1986PLC041252

NOTICE FOR POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION MEMBERS ARE HEREBY INFORMED THAT: n compliance with Section 108 and 110 and other applicable provisions, if any, of the Companie

Act, 2013 ("the Act"), read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration Rules, 2014 ("the Rules"), General Circular Nos. 14/2020 dated April, 8, 2020, 17/2020 dated April, 13, 2020, read with other relevant circulars, including General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, and General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of proprate Affairs (hereinafter referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meeting (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India.

Pursuant to MCA circulars, Lloyds Enterprises Limited ("the Company") has completed dispatch of Postal Ballot Notice along with explanatory statement on Friday, 20th December, 2024 through c mode only to those Members of the Company whose e-mail addresses are registe the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited or with their Depositories/Depositary Participant as on Friday 13th December, 2024 ("Cut-off Date"). The requirement of sending physical copy of the Postal Ballot Notice and Postal Ballot Form has been dispensed with vide relevant MCA circulars.

The Board of Directors of the company has appointed Mr. Hemant Maheshwari, M/s H. Maheshwa & Associates Company Secretary (Membership No: 26145), as the Scrutinizer for conducting the emote e-voting via Postal Ballot.

a. The Businesses relating to approval of:

Sr. No.	Type of Resolution	Resolution
1.	Special Resolution	Appointment of Mr. Jagannath Pandharinath Dang (DIN: 01569430) as an Independent Director of the Compan
2.	Special Resolution	Reappointment of Mr. Vikram Chandrakant Sha (DIN: 00824376) as an Independent Director of the Compan
3.	Special Resolution	Appointment of Mr. Satish Kumar Gupta (DIN: 02914009) as a Independent Director of the Company.

b. The e-voting period commences on Saturday 21st December, 2024 [09:00 A.M. (IST)]; The e-voting period ends on Sunday 19th January, 2025 [05:00 P.M. (IST)], when remote e-voting will be blocked and voting shall not be allowed beyond the said time

Only those members, whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on cut-off date i.e. Friday 13th December, 2024, are entitled to cast their votes on the Special Resolutions. A person who is not a member as on the cut-off date should treat this notice for information purpose only

Members who have not received Postal ballot Notice may write to investor@bigshareonline.com and obtain the same.

For any query or grievance connected with the voting by electronic means, members may addres to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East) Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call or 022-23058542/43. Members may also write to the Company at the Email ID lloydsenterprises@lloyds.in

nbers who have not registered their e-mail address with the Registrar and Share Transfer Agen of the Company/ Depository Participant, are required to register by completing the process for gistration of email address as under:

- Members holding shares in de-mat form can get their e-mail Id's registered by contacting their respective Depository Participant.
- Members holding shares in the physical form can get their e-mail Id's registered by contacting or Registrar and Share Transfer Agent "Bigshare Services Private Limited" on their email ic investor@bigshareonline.com along with relevant documents to our RTA Office No S6-2,6th Floor, Pinnacle Business Park, next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai-400093.
- The Postal Ballot Notice is available on the Company's website www.lloydsenterprises.in; and of the Stock Exchanges i.e. website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on website of CDSL at www.evotingindia.com.

lesult of Postal Ballot shall be declared within two working days from the conclusion of the postal ballo and shall be displayed along with the Scrutinizers Report on the Company's website at www.lloydsenterprises.in and Central Depository Services (India) Limited www.evotingindia.com after nmunicated to Stock Exchanges i.e. National Stock Exchanges of India Limited and BSE Limited The scrutinizers decisions on validity of the postal ballot shall be final.

For Lloyds Enterprises Limited

Pranjal Mahapure Company Secretary & Compliance Office

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A. (CAA)/239/MB/2024

In the matter of Companies Act, 2013 AND

In the matter of Sections 230 to 232 read with Section 66 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 AND

In the matter of Scheme of Arrangement between Raymond Limited ("RL" or the "Demerged Company") and Raymond Realty Limited ("RRL" or the "Resulting Company") and their respective shareholders ("Scheme"

a company incorporated under the provisions of the Indian Companies Act, 1913 having its registered office at Plot No 156/H.No. 2, Village Zadgaon, Ratnagiri - 415612, Maharashtra CIN: LI7117MH1925PLC001208

Secretaries of India ("SS-2").

...Demerged Company

NOTICE FOR REGISTRATION OF E-MAIL ADDRESS BY THE EQUITY SHAREHOLDERS AND UNSECURED CREDITORS OF THE COMPANY FOR THE UPCOMING NCLT CONVENED MEETINGS

An application under Section(s) 230 to 232 read with Section 66 and other applicable provision of the Companies Act, 2013 ("Act") was presented before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Hon'ble Tribunal" or 'NCLT") for sanctioning the Scheme of Arrangement Demerged Company") and "RRL" or the "Resulting Company") and their respective shareholders ("Scheme").

This is to inform that the Hon'ble Tribunal vide its order dated December 19, 2024 passed in the

Company Scheme Application No. C.A.(CAA)/239/MB/2024 ("Order"), has directed, inter alia that a meeting of the Equity Shareholders and Unsecured Creditors of the Company be convene rough video conferencing ("VC") or other audio-visual means ("OAVM") ("Meeting") within 60 (sixty) days from the date of uploading of the order at a date and time as may be decided by the Chairperson to consider and if thought fit, to approve with or without modification, the Scheme. Pursuant to the Order of NCLT, the Company is convening the meeting of the Equity Shareholder and Unsecured Creditors on Saturday, January 25, 2025 at 11:00 a.m. (IST) and Saturday, Januar 25, 2025 at 12:00 noon (IST), respectively only through VC/OAVM mode in accordance with the provisions of the Act read with the applicable General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations

and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), other applicable SEBI circulars and Secretarial Standard on General Meetings as issued by the Institute of Company

The Company has considered December 20, 2024 as the cut-off date for sending the Notice the meeting to the Equity Shareholders of the Company whose name is recorded in the Registe of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the RTA / Depositories. Further the Company has considered September 30, 2024 as the cut-off date for sending the Notice of the meeting to the Unsecured Creditors of the Company. In compliance with the provisions of the Order of NCLT and the applicable MCA Circulars, the notice of the NCLT convened Meetings along with the statement and related Annexures will be sent through electronic mode to the Equity Shareholders and Unsecured Creditors whose email-addresses are registered with the Company Depository/ Depository Participant / RTA. The Notice, Statement and related Annexures will also be made available on the website of the Company at www.raymond.in and on the website of the stock exchanges where equity shares of the Company are listed i.e. BSE Limited a www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and or the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com The Company shall send a physical copy of the Notice. Statement and related Annexures to those members who request for the same at corp.secretarial@Raymond.in mentioning their Folio No./ DP ID and Client ID. The copy of the Notice and related documents will also be available free

public holiday) up to the date of the respective meetings. The detailed instructions with respect to the participation of Equity Shareholders and Unsecure Creditors at their respective NCLT convened meeting will be provided in the Notice convening the Meeting, Equity Shareholders and Unsecured Creditors attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of quorum in terms of Section 103 of Companie

of charge at the Registered Office of the Company on any day (except Saturday, Sunday and

The Company will provide the facility of remote e-voting prior to the Meeting as well as e-voting during the Meeting using the service of NSDL to the Equity Shareholders who hold shares as o the cut-off date i.e., January 18, 2025 and to the Unsecured Creditors of the Company as on the cut-off date i.e., September 30, 2024 to cast their votes on the resolution set out in the Notice of the meeting. The detailed instructions for remote e-voting before/ e-voting during the meeting will be provided in the Notice.

Members who have not registered their e-mail address with the Company/RTA are requested send an e-mail to RTA at mt.helpdesk@linkintime.co.in mentioning the Name of Member(s), Folio No. and Certificate No./ DP ID & Client ID, mobile number and e-mail address along with a selfattested copy of PAN Card on or before 5:00 P.M. (IST) on Monday, December 23, 2024, so as to receive electronically (a) the Notice of Meeting (b) login ID and password for remote e-voting. After successful submission of e-mail address, NSDL/RTA will e-mail a copy of this Notice along

with the e-voting user ID and password. In case of any queries, members may write to $\underline{\text{mt.helpdesk@linkintime.co.in}} \text{ or } \underline{\text{www.evoting.nsdl.com}}.$ Process to register e-mail addresses permanently: Members are requested to register the e-mail address with their concerned Depository Participants, in respect of electronic holding and in respect of physical holding, by writing at rnt.helpdesk@linkintime.co.in. Unsecured Creditors

who have not registered their e-mail address with the Company are requested to send an e-mail to the Company at corp.secretarial@Raymond.in mentioning the Name of Unsecured Creditor(s) nobile number and e-mail address along with a self-attested copy of PAN Card on or before 5:00 P.M. (IST) on Monday, December 23, 2024, so as to receive electronically (a) the Notice of Meeting (b) login ID and password for remote e-voting. For Raymond Limited

Dr. Binod Kumar Sinha Mumbai, Friday, December 20, 2024 Chairperson appointed for the meetings



Sd/-

Vivek Kumar Jain

Managing Director

.....Petitione









Date: 20th December, 2024



महाऊर्जास ऊर्जा संवर्धनासाठी राष्ट्रीय पुरस्कार

क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, ब्यूरो, भारत सरकार, विद्युत मंत्रालय यांच्या प्राप्त मिळाला आहे.

जळगाव, दि.२० : राज्यात ऊर्जा संवर्धन मार्फत दि.१४ डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२४ मधील राज्य महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) ऊर्जा कार्यक्षमता कामगिरी पुरस्कार (गट-या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेस ऊर्जा दक्षता १) या वर्गवारीमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

MANAPPURAM HOME

मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

पुर्वीची मनप्पुरम होम फायनान्स प्रा.लि. सीआवप्तः युद्ध५२३केएल२०१०पीएलसी०३११७९, युनिटक्र.३०१ ते ३१५, ए विंग, कनाकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी-कुला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३.

मागणी सूचना

ज्याअर्थी मणपुरम होम फायनान्स लि.चे प्राधिकृत अधिकारी, आमचे नोंदणीकृत कार्यालय ४/४७०ए (जुने) डब्ल्यू/६३८ए (नवीन), मणपुरम हाऊस, वलपाड, त्रियूर, केरळ-६८०५६७ आणि भारतातील विविध ठिकूणी शाखा आहेत् (यापुढे माहोफिन म्हणून संदर्भित) ही कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी आहे आणि सिक्युरीटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम २ मधील उप-कलम (१) च्या खंड (एम) च्या उप-खंड (४ (यापुढे कायदा म्हणून संदर्भित) अर्थाच्या अंतर्गत एक वित्तीय संस्था आहे सहवाचिता अधिसूचना क्र.एस.ओ. ३४६६ (ई) दिनांक १८ डिसेंबर, २०१५ रोजी भारत सरकार, वित्तीय सेवा विभाग, वित्त मेत्रालय, नवी दिल्ली द्वारे जारी करण्यात आले, इतर गोष्टीबरोबरच बांधकाम आणि/किंवा निवासस्थानांच्या खरेदीसाठी कर्ज देण्याच्या व्यवसायात आहेत आणि खाली दिलेल्या स्तंभ क्र. २ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कर्जदार/सह-कर्जदार यांनी महोफिनकडून कर्ज मिळवले आहे आणि माहोफिन सरफायसी कायदांतर्गत प्रतिभूत ऋणको आहे आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ अन्वये नियम २ सहवाचिता कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, जारी केलेली मागणी खाली नमूद केल्याप्रमाणे कर्जदार/सह-कर्जदारांना सूचनेत नमूद केलेली रक्कम सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत पुढील व्याजासह परत करण्याचे आवाहन करणारी मागणी सूचना, परेतु त्यांच्यापैकी कार्हींना विविध कारणांमुळे सूचना बजावल्या जाऊ शेकल्या नाहीत. त्यांच्यतिरिक्त खाली दिलेल्या कर्जदारांच्या माहितीच्या उद्देशाने, या जाहि सूचनेद्वारे या कर्जदारांना सूचित केले जात आहे.

эт.	कर्जदार/सह-कर्जदार/	ज्यावर हित केले आहे याबाबत	A	सुचना पाठविण्याची
			एनपीए दिनांक	•
क्र .	ऋण खाते/शाखा	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	।दनाक	तारीख व थकबाकी रक्कम
१	१. दिवंगत नौशाद हुसैन खान	अनुसूची ए नुसार :- एस्.क्र.३२८/ए/१/ए/२ू (विस्तार ०-०१-६६ एच.आर) आणि ३२८/	१५.०६.२०२४	०६.१२.२०२४ व
	मरण पावले म्हणून त्यांच्या	ए/१/ए/१/१सी/२ (विस्तार ०-००-२) आणि ३२८/ए/१/ए/१/१सी३ (विस्तार ०-०३-		₹.१६८६६४०/-
	कायदेशीर वारसांना	७६), मूल्यांकन-४३.२० सीटीएस क्र.३२७६, ३२७७, ३२७७/१ आणि ३२७७/२, अनुसूची		•
	संबोधीत, अ) शकिला	बी नुसार:- अल रज्जाक कॉम्प्लेक्स, पहिला मजला, प्लॅटक्र.६, क्षेत्रफळ ५४० चौ्रस फूट, (५०.१८		
1	1 - ' '	चौरस मीटर) (जुना मिळकत क्र.२१४०/२, मौजे-झाडगाव गाव, बाजार पेठ जवळ, पीओ		
1	नौशाद खान	रत्नागिरी, ता. आणि जि रत्नागिरी, महाराष्ट्र, पिन: ४१५६१२. पूर्व - अनुसूची ए नुसार :-		
	२. शकिला नौशाद खान /	सी.टी.एस. क्र.३२७५ आणि छोटा रस्ता/अनुसूची बी नुसार:- फ्लॅट क्र.०४ आणि खुले गटार, पश्चिम		
	एनएचएल००४३००१९२७०/	- अनुसूची ए नुसार :- सी.टी.एस.क्र.३२७८ /अनुसूची बी नुसार :- फ्लॅट क्र.०८, दक्षिण -		
	रत्नागिरी	अनुसूची ए नुसार :- म्युनिसिपल रोड / अनुसूची बी नुसार:- फ्लॅट क्र.०४ आणि ५ आणि खुले		
		गटर, उत्तर - अनुसूची ए नुसार :- सी.टी.एस.क्र.३२७५/ अनुसूची बी नुसार :- खुली जागा		

सचना. म्हणन वर नमुद केल्याप्रमाणे. कर्जदार/सह-कर्जदारांना सचना देण्यात आली आहे. त्यांना ही सचना प्रकाशित झाल्यापासन ६० दिवसांच्या आत. संबंधित कर्जदार सह-कर्जदाराविरुद्ध, वर दर्शविल्याप्रमाणे एकुण थकबाकीची रक्कम भरण्याचे आवाहन केले आहे. संबंधित कर्जदार/सह-कर्जदाराने एकुण थकबाकीची रक्कम एकत्रितपणे पुढील त्र्याजासह अदा करण्यात अयशस्वी झाल्यास, माहोफिन ला वर वर्णन केल्याप्रमाणे मालमत्तेवर प्रतिभृतीच्या व्याजाची अंमलबजावणी करण्यासाठी सरफायसी कलम ९३(४) अंतर्गत अधिनियम आणि याखाली बनविलेल्या नियमांनुसार कारवाई करणे बंधनकारक असेल, विहित केलेल्या इतर रीतीने सूचनेच्या सेवेसाठी पावले देखील उचलली जात आहेत. तमच्या लक्षात आले आहे की सदर तारणकर्त्यास सरफायसी कायद्याच्या कलम १३(८) मध्ये तपशीलवार जाहिर विक्री लिलावासाठी सचना प्रकाशित होण्याच्य तारखेपूर्वी किंवा या मार्गाने हस्तांतरित करण्यासाठी खाजगी कराराच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी खर्च, शुल्क आणि माहोफिनद्वारे केलेल्या खर्चासह सेंपूर्ण देय रक्कम भरल्यानंतर सदर तारणाची पूर्तता केली जाऊ शकते.

लक्षात घ्या की सरफायसी कायद्याच्या एस-१३ (१३) नुसार, तुम्हाला याद्वारे प्रतिभूत मालमत्ताचे हस्तांतरण आणि/किंवा विक्री, भाडेपट्ट्याने किंवा इतर कोणत्याही प्रकारे ज्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केले आहे.

दिनांक: २१.१२.२०२४, ठिकाण: मुंबई

सही / - प्राधिकृत अधिकारी, मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: डीसीबी बँक लि., ६वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३.

DCB BANK रिटेल ॲसेट कलेक्शन विभाग: डीसीबी बँक लि., १ला मजला, हुमा मॉल, एल.बी.एस

मार्ग, कांजुर मार्ग (पश्चिम), मुंबई - ४०० ०७८. ई-लिलाव विक्री सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ नुसार नियम ८(६) अंतर्गत) सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ तरतुदीसह वाचलेल्य सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(६) व नियम ९(१) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्व सामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, डीसीबी बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे खोली नमू मालमत्ता तारण ठेवण्यात आली आहे. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनास्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २०० अंतर्गत बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने अ.क्र. १ ते ३ मध्ये नमूद केलेल्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतला आहे. सरफायसी कायद्याच्या कलम १३ मधील उप-कलम ८ च्या तरतुर्दीकर्ड कर्जदारांचे लक्ष वेधण्यात आले आहे, यो कायद्यामध्ये विहित केलेल्या कोणत्याही पद्धर्तीचा अवलंब करून विमोचनाचा अधिकार विक्रीसाठ निश्चित केलेल्या तारखेला संपुष्टात येईल. खाली नमूद केलेल्या तपशिलानुसार थकबाकी आणि पुढील व्याज, शुल्क आणि किंमत इत्यादींच्या वसुलीसाठी खाली नमूर केलेल्या मालमत्ता निविदासह जाहिर ई-लिलावाद्वारे विकली जाईल. डीसीबी बँक लि.ला माहिती किंवा अनोळखी असले तरी, सर्व विद्यमान आणि भविष्यातील गरांसह मालमत्ता जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे काही आहे या तत्त्वावर विकली जाईल आणि खाली दिलेल्या अनुसूचीत वमूद केले आहे.

अ क्र	कर्नरार आणि घटकर्नरागर्न गत	मागणी सूचना रक्कम (रू.)	आरक्षित मूल्य (रू.)	इरठे (रू.)	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	ताबाचा प्रकार
(۶)	दिलीप आर मांडविया मे. नवरंग ट्रेडर्स कृष्णा दिलीप मांडविया	४०,६१,९३९.२२/ -	x350000\-	- 835000/	वि.२३.०१.२०२५ रोजी स.११.०० वा ते दु.१.०० वा.	सांकेतिक

स्थावर मालमत्तेचे वर्णनः फ्लॅट बेऑरंग क्र. १०२, पहिला मजला, विंग - ए. चित्रकट को-ऑप हौ. सोसायटी लि. म्हणन ज्ञात इमारतीत, नारायण नगर, महारणा प्रताप रोड, भाईंदर पश्चिम- ४०११०१ येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता)

၃)	श्री.मधुर भंडारी सौ. आंचल ऋषभ कुमार	८,४७,३६,२१७/ -	५३,२५,०००/ -	५,३२,५००/ -	दि.२३.०१.२०२५ रोजी स.११.०० वा ते दु.१.०० वा.	वास्तविक

स्थावर मालमत्त्रेचे वर्णन : फ्लॅट क्रमांक ई- ०८२, आठवा मजला, इमारत क्रमांक ई, अतुल्य टाटा अमंत्रा कॉम्प्लेक्स, पहिला टप्पा, रांझोली गाव, कल्याण भिवंडी

रोड, तालुव	रोड, तालुका भिवंडी, जि. ठाणे- ४२१३०२ येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता)						
	मोहम्मद हसन अबुबकर शेख आफरीनमोहद तय्यब अन्सारी	१३,८३,१३०/-	१२,८१,८००/	१,२८,१८०/ -	दि.२३.०१.२०२५ रोजी स.११.०० वा ते दु.१.०० वा.	वास्तविक	

स्थावर मालमत्तेचे वर्णनः फ्लॅट क्र. ४०७, चौथा मजला, मून व्हॅली, गाव ममदापूर, दिलकप कॉलेज रोड, नेरळ बंद - बदलापूर रोड, ड्रीमझ रियल्टी जवळ, नेरळ, कर्जत - ४१०१०१ जिल्हा - रायगड. महाराष्ट्र येथील सर्व भाग व खंड (प्रतिभृत मालमत्ता)

ई-लिलावाच्या अटी आणि नियम

१) लिलाव विक्री ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह वरील तक्त्यात नमुद केलेल्या तारखेला https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाइटद्वारे ऑनलाइन ई-लिलाव मार्फत करण्यात येणार आहे. बोलीदारांनी त्यांची बोली जमा करण्यापूर्वी आणि ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाइटवर जाण्याचा सह्रा देण्यात येत आहे. २) लिलाव सेवा प्रदात्याकडून (मे. ई-प्रॉक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लि. (ऑक्शन टाइगर) अहमदाबाद (द्रध्वनी: ०७९-६१२००५८६/५९२) इच्छुक बोलीदारांनी

पोर्टलवर स्वतःची नोंदणी करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड अगोदर प्राप्त करणे आवश्यक आहे, जे ई-बोलीकरिता अनिवार्य आहे, कृपया लक्षात घ्या की संभाव्य बोलीदार केवळ त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ई-लिलावाचे ऑनलाइन प्रशिक्षण घेऊ शकतात. ३) वेबसाइटवर प्रस्ताव/निवदा दस्तऐवजासह उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात अर्ज करून लिलाव प्रक्रियेत ऑनलाइन ई-लिलाव सहभाग अनिवार्य आहे.

४) बोलीदारांना त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी आणि नियम वाचण्याचा सह्या देण्यात येत आहे. https:// www.dcbbank.com/cms/showpage/page/customer-corner या लिंकचा संदर्भ घ्या आणि अधिक तपशीलांसाठी थेट श्री. पुरंदर हेगडे - ८४२२९८२८६८ वर यांना संपर्क साधावा

दिनांक: २१.१२.२०२४

ठिकाण: मुंबई / पालघर / ठाणे / रायगड

सही/ प्राधिकत अधिकारी द्रीमीबी बँक लिमिटेड

सदर नोटिसीमध्ये नमूद केलेल्या सर्वे मजकुराबाबतच्या अधिक स्पष्टतेसाठी इग्रजी भाषेतील प्रसिध्द केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.



बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड

सीआयएन: एल९९९९९एमएच१९९४पीएलसी०८२८०२ **नोंदणीकृत कार्यालय:** सी-१३, बालाजी हाऊस, डलिया इंडस्ट्रियल इस्टेट, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. वेबसाईट:www.balajitelefilms.com, ई-

मेल:investor@balajitelefilms.com द्रः:+९१-०२२-४०६९८०००, फॅक्स:+९१-०२२-४०६९८१/८२ विशेष सर्वसाधारण सभा आणि ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, बालाजी टेलिफिल्म्स् लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची वित्तीय वर्ष (एफवाय) २०२४-२०२५ करिता १ली विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) शनिवार, ११ जानेवारी, २०२५ रोजी दु.०४.३०वा. भारतीय वेळेनुसार (भाप्रवे) कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी तसेच भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२), सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ आणि सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक १९ सप्टेंबर, २०२४ १३ एप्रिल, २०२० आणि ०८ एप्रिल, २०२० आणि इतर संबंधित परिपत्रके आणि भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळाटारे (सेबी) सेबी परिपत्रक दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ व ११ जुलै, २०२३ (यापुढे आवश्यक परिपत्रक) तसेच सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत ईजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय

ईजीएम सुचना एकमेव व एकत्रित वित्तीय अहवाल तसेच अन्य संबंधित दस्तावेज आवश्यक परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ ठेवीदार सहभागीदार आणि कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) (अर्थात केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४ रोजी पाठविले जाईल.

उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या https://www.balajitelefilms.com/notice-board-meetings-agm-egm-php आणि स्टॉक् एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे (www.bseindia.com) व (www.nseindia.com) वेबसाईटवर आणि कंपनीचे आरटीएच्या (https://evoting.kfintech.com/public downloads aspx) वर उपलब्ध आहेत.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या अनुषंगाने कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम २० आणि भारतीय सुरक्षा व विनिमय मंडळाच्या (यादीतील जबाबदाऱ्या व प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली २०१५ चे नियम ४४ सह वाचनात सदस्यांना ईजीएम येथे प्रस्तावित केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा हक बजावण्याची सुविधा प्रदान करण्यात आले आहेत. कट ऑफ तारखेला म्हणजेच **शनिवार, ०४ जानेवारी, २०२५** रोजी वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरुपात समभाग असलेले सदस्य एनएसडीएलद्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (रिमोट ई-मतदान) सुविधेद्वारे आपले मत देऊ शकतात.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक ज्यांचे ई–मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी कंपनीच्या <u>http:/</u> <u>www.balajitelefilms.com/pdf/Important% 20Information% 20for% 20Physical% 20Shareholders</u> <u>or%20website.pdf</u> वर उपलब्ध अन्य आवश्यक तपशील तसेच नमुना आयएसआर–१ नुसार सर्व आवश्यक तपशिलासह भागधारकांनी पत्र पाठवावे. तसेच कंपनीच्या आरटीएकडे विहित आयएसआर-१ मध्ये त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद/अद्यायावत नाहीत त्यांनी त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करून घ्यावेत.

रिमोट ई-मतदान सुविधा मंगळवार, ०७ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि शुक्रवार, १० जानेवारी, २०२५ **रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे)** समाप्त होईल. त्यानंतर रिमोटिंग ई-मतदान मॉड्यूल नंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल. एकदा सदस्यांकडून ठरावावर मत दिल्यानंतर सदस्यांना त्यानंतर ते बदलण्याची मुभा दिली जाणार नाही.

विद्युत मतदान प्रणालीद्वारे मतदानाची सुविधा ईजीएमच्या वेळी देखील उपलब्ध असेल आणि दुरस्थ ई-मतदानाद्वारे जातीची मते नसलेल्या ईजीएममध्य उपस्थित असलेले भागधारक ईजीएमच्या वेळी आपले मत देऊ शकतील. ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केले आहे त्यांना ईजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असेल, तथापि ते सभेत मतदान करण्यास पात्र नसतील. वास्तविक स्वरुपात समभाग असलेल्या सदस्यांना **केफिन टेक्नॉलॉजि**स लिमिटेडने ई-मतदान प्रणालीद्वारे कंपनीने प्रदान केलेल्या रिमोट ई-मतदान सुविधेवर प्रवेश करण्याची विनंती केली जाते.

नोंद तारखेला जर कोणी व्यक्ती कंपनीचे सदस्य झाला असल्यास आणि ईजीएम सूचना वितरणानंतर भागधारणा घेतली असल्यास त्यांनी लॉगइन आयडी व पासवर्ड मिळवू शकते. ई-वोटिंगबाबत अन्य माहिती ईजीएम सूचनेत आहे.

ई-बोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सचिव **श्री. विजय यादव (सदस्यत्व क्र.११९९०)** यांची नियक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या ईजीएमवर किंवा नंतर निकाल जाहीर केला जाईल. घोषित निकाल कंपनीच्या ईजीएमच्या समाप्तीच्या दोन (२ दिवस) दिवसात बीएसई

लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळविला जाईल. स्क्रूटिनेझरच्या अहवालासह निकाल कंपनीच्या www.balajitelefilms.com वेबसाइटवर आणि रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटच्या https://evoting.kfintech.com/pub ic/downloads.aspx संकेतस्थळावर ठेवला जाईल.

ज्या सदस्यांना कोणतेही प्रश्न उपस्थित करायचे असतील त्यांनी ते नोंदणीकृत ईमेल पत्यावरून त्यांचे नाव, डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांकावरून **शनिवार, २१ डिसेंबर, २०२४ ते सोमवार, ०६ जानेवारी, २०२५** पर्यंत कंपनीच्या nvestor@balajitelefilms.com ई-मेल आयडी वर पाठवावेत.

ठेवीदार सहभागीदारादारे दिलेल्या सविधे मार्फत मतदान करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी ईजीएम सचनेत नमदप्रमाणे हेल्प लाईन/संपर्क क्रमांकावर त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे संपर्क करावा. काही शंका असल्यास, आपण भागधारकांसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि https://evoting.kfintech.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी ई–मतदान वापरकर्ता पुस्तिका पहा किंवा संपर्क **एम. कृष्णा प्रिया,** वरिष्ठ व्यवस्थापक, **मे. केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड (केफिनटेक),** सेलेनियम टॉवर बी. . लॉट क्र.३१-३२, गचीबोअवर्ली, वित्तीय जिल्हा, नानकरामगुडा, सेरिलींगमपल्ली, हैदराबाद-५०००३२, तेलंगणा, भारत. ई-मेल einward.ris@kfintech.com, संपर्क क्र.+९१-४०६७१६२२२२ किंवो टोल फ्री क्रमांक १८००-३०९-४००१ वर संपर्क करावा.

बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडकरीता ठिकाण: मंबर्ड दिनांक: २० डिसेंबर, २०२४

सही / -तन्नु शर्मा ग्रुप हेड-सचिव

निविदा सूचना

खालील प्रमाणे गहनिर्माण संस्थेमधील खालील उदवाहने बदलण्याबाब स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यात येत आहे. जी+७ - ४ विद्यमान मानवचलीत ते स्वयंचलीत जी+८ - २ स्वयंचलीत

जी+११ - ६ स्वयंचलीत सोसायटीचे तपशील व्हाईसरॉय कोर्ट कोहौसोलि.

ठाकुर गाव, न्यू फायर स्टेशनजवळ, ठाकूर गाव, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१. संपर्कक्र.:९७६९९०७९७५, ०२२-४०१६२२८८

इच्छुक विक्रेत्यांनी त्यांचे सविस्तर दरपत्रक सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसात र्द-मेल करावे:-

LLOYDS

लॉइडस् एंटरप्रायजेस लिमिटेड

सीआवएन: एल२७१००एमएच१९८६पीएलसी०४१२५२ **नोंदणीकृत कार्यालय:** ए२, २रा मजला, मध् इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००९३. दूरध्वनी: ०२२-६२९१८९१, वेबसाइट: www.lloydsenterprises.in: ईमेल आयडी: lloydsenterprises@lloyds.in

टपाल मतदान आणि रिमोट ई-व्होटिंग माहितीची सूचना सदस्यांना याद्वारे सुचित केले जाते की:

कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ आणि १९० आणि इतर लागू तरतुर्दीचे पालन करून, कंपर्न (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम २० आणि २२, दिनांक ०८ एप्रिल २०२० रोजीचे . विसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/ २०२० सहवाचिता संबंधीत परिपत्रके, यासह दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ०९, २०२३ आणि दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ सहकार मंत्रालयाने जारी केलेले (यापुढे 'एमसीए परिपत्रके' म्हणून संदर्भित), सेबी चे नियमन ४४ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर _{गिक्वायर}मेंट्स) विनियम २०१५ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिवीय प्रमाण (एसएस-२) इन्स्टिट्यूट ऑफ कंपर्न सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केले आहेत.

नसीएच्या परिपत्रकांनसार, लॉइडस एंटरप्रायजेस लिमिटेड (कंपनी) ने शक्रवार २० डिसेंबर २०२४ रोजी स्पष्टीकरणात् . वेधानासह इलेक्ट्रॉनिक स्वरूपात टपाल मतदान सूचना पाठवणे पूर्ण केले आहे फक्त कंपनीच्या त्या सर्व सदस्यांना ज्यांचे ्रिक्र पर्ने कंपनीने निबंधक आणि भूगा द्रागांत्राण प्रतिनिधी "बिगुष्टोश्य प्रतिरीम्य पागुल्हेर लिपियेर किंता त्यांन इ परा पर चर्नाच निवचक जानि पान स्रतार्थन प्रतायन, त्याराज्या, विवस्ति स्वावस्थानस्य विवस्ति । डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी सहभागीदार सोबत नोंदणीकृत आहेत शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४ (कट-ऑफ तारीख) पर्यंत. टपाल मतदान सूचना आणि टपाल मतदान फॉर्मेची वास्तविक प्रत पाठवण्याची आवश परिपत्रकांद्वारे वितरीत केली गेली आहे.

श्री हेमंत माहेश्वरी, मे. एच. महेश्वरी आणि असोसिएट्स कंपनी सचिव (सदस्य संख्या: ए२६१४५), यांची टपाल मतदानाद्वारे रिमोट ई-मतदान आयोजित करण्यासाठी तासणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या संदर्भात सभासदांना कळविण्यात येते कीः

अ. याच्या मान्यतेशी संबंधित व्यवसायः अ. क्र. | ठरावाचा प्रकार | ठराव _ विशेष ठराव श्री. जगन्नाथ पंढरीनाथ डांगे (डीआयएन: ०१५६९४३०) यांची कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती. श्री. विक्रम चंद्रकांत शहा (डीआयएन: ००८२४३७६) यांचीकंपनीचे स्वतंत्र संचालव विशेष ठराव म्हणून पुनर्नियुक्ती. विशेष ठराव श्री. सतीश कुमार गुप्ता (डीआयएन: ०२९१४००९) यांची कंपनीचे स्वतंत्र संचालव

म्हणून नियुक्ती ब. ई-मतदान कालावधी **शनिवार २१ डिसेंबर २०२४ रोजी स.०९:००वा. (भाप्रवे)**

क. ई-मतदान कालावधी रविवार, १९ जानेवारी २०२५ रोजी संपेल सायं.०५:०० वा. (भाप्रवे), जेव्हा रिमोट ई-मतदान अवरोधित केले जाईल आणि सांगितलेल्या वेळेच्या पलीकडे मतदान करण्याची परवानगी दिली जा नाही:

केवळ तेच सदस्य. ज्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थ मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजे शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४ रोजी नोंदवली गेली आहेत, त्यांना त्यांचे मत विशेष ठरावावर देण्याचा अधिकार आहे. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचन केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी

ज्या सभासदांना टपाल मतदान सूचना प्राप्त झाली नाही ते investor@bigshareonline.com वर लिह् शकतात आणि ती मिळवू शकतात.

इलेक्टॉनिक माध्यमातन मतदानाशी संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी किंवा तक्रारीसाठी, सदस्य श्री, राकेश दळवी व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉर्न फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ यांना संबोधित करू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करा. सदस्य कंपनीला इमेल आयडी: lloydsenterprises@lloyds.ir वर देखील लिह शकतात.

त्या सदस्यांनी आपला ई-मेल पत्ता कंपनी /हिपॉब्रिटरी सहभागीदाराच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधीकडे नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी खालीलप्रमाणे ईमेल पत्त्याच्या नोंदणीसाठी प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी करणे आवश्यक

डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारांशी संपर्क करून त्यांच ई-मेल आयडी नोंदणीकृत करू शकतात.

वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य आमच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी त्यांच्या ईमेल आयडी investor@bigshareonline.com वर संपर्क साधून त्यांच्या ई-मेल आयडीची नोंदणी करू शकतात आणि आमच्या आरटीए कार्यालय क्रमांक एस६ २,६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ वर संबंधित कागदपत्रांसह

टपाल मतदान सूचना कंपनीच्या www.lloydsenterprises.in वेबसाइटवर; बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com आणि अनुक्रमे आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

पाल मतदानाचा निकाल टपाल मतदानाच्या समाप्तीपासून दोन कामकाजाच्या दिवसांत घोषित केला जाईल आणि बीएसई लिमिटेड आणि सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांना कळवल्यानंतर कंपनीच्या www.lloydsenterprises.in वेबसाइटवर तपासणी अहवालासह प्रदर्शित केला जाईल. टपाल मतदानाच्य

> लॉइडस् एंटरप्रायजेस लिमिटेडकरिता सही/-

दिनांक : २० डिसेंबर २०२४

वैधतेबाबत तपासणीसांचे निर्णय अंतिम असतील

प्रांजळ महापूरे कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील पंजाब नॅशनल बँक यांनी दिनांक २२.०८.२०२४

रोजीचे विक्री प्रमाणपत्रानुसार वसंतलाल मुरजी भानुशाली यांच्याकडे खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा लिलाव दिला होता. मुळ दस्तावेज सुपुर्द करतेवेळी माझ्या अशिलांना असे समजले की, नवीन मे. आर.के. लॅण्ड डेव्हलपर्स आणि श्री. झुल्फीकार करीम प्रासला, श्री. झहिर करीम प्रासला व श्री. अमिर करीम प्रासला यांच्या दरम्यान झालेला दिनांक २९.०६.२०११ रोजीचे नोंद विक्री करारनामासंबंधीचे दिनांक ०२.०७.२०११ रोजीचे मळ नोंदणी पावती क्र.८१९८ उपलब्ध नाहीत. माझ्या अशिलांनी याबाबत संबंधित पोलीस ठाणे येथे लापता तक्रार क्र.१३८६४१-२०२४ अंतर्गत लापता तक्रार नोंद केली आहे.

हरवले/गहाळ झालेले मुळ दस्तावेज तपशील

१. नवीन मे. आर.के. लॅण्ड डेव्हलपर्स आणि श्री. झुल्फीकार करीम प्रासला, श्री. झहिर करीम प्रासला व श्री. अमिर करीम प्रासला यांच्या दरम्यान झालेला दिनांक २९.०६.२०११ रोजीचे नोंद विक्री करारनामासंबंधीचे दिनांक ०२.०७.२०११ रोजीचे मुळ नोंदणी पावती क्र.८१९८ उपलब्ध नाहीत.

तर कोणा व्यक्तीस खाली नमद मालमत्तेबाबत विकी. तारण, अधिभार, मालकीहक, बक्षीस, भाडेपड़ा. वापर. न्यास. ताबा. वारसाहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा. अधिकार. हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पष्ठठ्यर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्योलय अर्थात ॲडव्होकेट नेविल छेडा. दारा छेडा ॲण्ड असोसिएटस्, दुकान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५६वा रस्ता, वीर सावरकर मैदानाजवळ, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासन १५ (पंधरा) दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमट मालमनेची चौकशी केली जार्दल आणि टावा असल्याम त्याग व स्थिगित केले आहे असे समजले जाईल आणि त्याकरिता माझे अशील किंवा मी जबाबदार असणार नाही. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर/दावा विचारात घेतले जणार नाही. वर संदर्भीत मालमत्तेची अनसची

औद्योगिक जागा अर्थात युनिट क्र.३, तळमजला, अभिलाषा इंडस्ट्रीयल इस्टेट, इमारत क्र.१०, कोलेकर पाडा, वाळीव, पश्चिम दुतगती महामार्ग, वसई पुर्व, ठाणे, जमीन सर्व्हें क्र.४४/१(भाग), ४४/२(भाग), ४४/७(भाग) व ४४/८/१(भाग), गाव वाळीव येथील जागेचे सर्व भाग व खंड. आज दिनांकीत २१ डिसेंबर, २०२४

श्री. नेविल पी. छेडा (वकील उच्च न्यायालय)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Late SHRI. SADANAND RAMCHANDRA MAYEKAR ("RAMJI" TO "RAMCHANDRA" rectified as per the gazette) was the original member of Kamana C.H.S. Ltd, S.K. Bole Road, Prabhadevi, Mumbai: 400 028 bearing Flat No. 3 in Bldg.No.2, had died Batchelor on or about 22.04.2012 living behind MR. GANESH RAMCHANDRA MAYEKAR (BROTHER), MS. JAYASHREE R. MAYEKAR (SISTER) MRS. LATE. VIJAYA V. HIREKAR (MARRIED SISTER), MRS. HEMLATA ASHOK BORKAR (MARRIED SISTER) as per nomination dated 15/11/2011. Late. Mrs. Vijaya V. Hirekar died leaving behind her three daughters. Viz. SWATI SANDESH KADAM, DIPTI DEVENDRA SAKHARKAR AND VEENA VINAYAK SHIVALKAR. Society had issued Share Certificate No. 119 Bearing Shares No. 591 to 595 in the name of SHRI. SADANAND RAMCHANDRA MAYEKAR which has been misplaced by his legal heirs. All of them have made an application jointly for transmission of shares, interest of above Flat in their name. If any person/s having any claim in respect of the above-mentioned flat and share certificate by way of sale, gift, lease, tenancy, inheritance exchange, Mortgage, Charge, Lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever is hereby requested to make the same known to the undersigned in writing within 15 days from the date of publication with supporting documents to prove the claim. If no claim is received by the undersigned, the Society shall transmit the Shares of all the nominees mentioned above as per the provisions of the Bye Laws of the Society and no claim shall be entertained thereafter. Date: 14/12/20128

Secretary For KAMANA CHS Ltd. S. K. Bole Road, Dadar (w), Mumbai - 400 028

SHRIRM श्रीराम हाऊसिंग फायनान्स

HOUSING FINANCE नोंदणीकृत कार्यालय: श्रीनिवासा टॉवर, १ला मजला, डोर क्र.५, जुना क्र.११, २री लेन सेनाटोफा रोड, अल्वारपेट, तेयनामपेट, चेन्नई-६०००१८. **शाखा कार्यालय:** इमारत क्र.७, ७७२, ७वा मजला, सॉलिटेयर कॉर्पोरेट पार्क, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३. वेबसाईटः www.shriramhousing.in

सूचना ज्याअर्थी खाली नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांनी **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**कड्न वित्तीय सहाय्यता घेतली आहे. आम्ही नमुद करीत आहोत की, वित्तीय सहाय्यता घेतल्यानंतरही कर्जदार/जामिनदारांनी देय तारखेनुसार व्याज आणि मुद्दल रक्कम जमा करण्यात कसूर केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा वितरीत निर्देशन/मार्गदर्शनानुसार सदर खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकारीनुसार सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती आणि त्यानुसार सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी आणि सदरे सूचनेत नमुद रकमेवरील करारदराने पढील व्याजासह एकत्रित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याबाबत खालील कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना कळविण्यात

पर प्रचान त्यांच्या अंतिए चात एच्यात्र पारत्यायात आली होती ती जा-पोहोच होता पट्टा पाए हाली

सदर सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना याबाबत सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.						
*						
कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.						
कर्जदार व सहकर्जदारांचे	थकबाकी	प्रतिभूत मालमत्तेचा				
नाव व पत्ता	रक्रम	पत्ता				
१. रीमा आरुश चौधरी (कर्जदार)	कर्ज खाते क्र.: एसएचएलएच	फ्लॅट क्र.१०३, क्षेत्रफळ ५९.२४				
२. राममुरत चौदरी (सह-कर्जदार)	एमयुएमबी०००६३९७ अंतर्गत	चौ.मी. (बिल्टअप) क्षेत्र, १ला				
दोघांचा पत्ता: ००१ स्टार लाईट कोहौसोलि.,	दिनांक ०९.१२.२०२४ रोजी देय	मजला, शक्ती टॉवर ए को-ऑपरेटिव्ह				
सीटीएस क्र.०१, इंद्रलोक फेझ-२, भाईंदर पुर्व,	रक्कम रु.४२,९८,९१४/- (रुपये	हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात				
ठाणे, महाराष्ट्र-४०११०५.	बेचाळीस लाख अठठ्याण्णव	इमारत, क्वीन्स पार्क, सुभाष नगर,				
दुसरा पत्ता: सी१०४ मोती नगर को-ऑप.हौ. सो.,	हजार नऊशे चौदा फक्त) तसेच	रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पुर्व),				
न्यु गोल्डन नेस्ट, मिठालाल जैन बंगला, भाईंदर	वरील रकमेवर आनुषंगिक खर्च,	ठाणे-४०११०७ आणि गाव गोडदेव				
पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०५.	किमतीचे शुल्क इत्यादींसह	व तालुका व जिल्हा ठाणे, मिरा भाईंदर				
दुसरा पत्ताः दुकान क्र.४ व ५, न्यु वृंदावन	करारानुसार आणि/किंवा	महानगरपालिकेच्या मर्यादेत व नोंदणी				
कोहौसोलि., बी पी रोड, भाईंदर पुर्व, साई बाबा	एसएचएफएल/एनएचबी/	जिल्हा उपजिल्हा ठाणे व जमीन सर्व्हे				
मंदिराजवळ, भाईंदर पुर्व, ठाणे, महाराष्ट्र- ४०११०५.	आरबीआयद्वारे वेळोवेळी निर्धारित केलेल्या व्याजासह.	क्र.३६९/८, ३८१/४, नवीन सर्व्हे क्र.६९/८, ६६/४ येथील स्थावर				
दुसरा पत्ता: क्र.१०३, १ला मजला, ए विंग, शक्ती		मालमत्तेचे सर्व भाग व खंड.				
टॉवर ए ॲण्ड बी कोहौसोलि., एस.क्र. ३६९,	कर्ज रक्कम	नारानराच राज मारा च जंड.				
एच.क्र.८ व ३८१, एच.क्र.४, गाव गोडदेव, तालुका	कर्ज खाते क्र. एसएचएलएच					
व जिल्हा ठाणे, सुभाष नगरजवळ, क्वीन्स पार्क	एमयुएमबी०००६३९७ करिता					
रोड, मिरा रोड पुर्व, मिरा रोड, ठाणे-४०११०७.	कर्ज मंजूर आणि वितरित रक्कम					
एनपीए दिनांक: ०४.१२.२०२४	रु.३८,५०,०००/- (रुपये अडतीस लाख पन्नास हजार					
मागणी सूचना दिनांक: १०.१२.२०२४	फक्त)					
१. गीता भालचंद्र रायचुरकर (कर्जदार)	कर्ज खाते क्र.: एसएचएलएच	फ्लॅट क्र.४०३, क्षेत्रफळ २१.७६				
२. भालचंद्र विरुपक्षप्पा रायचुरकर (सह-	टीएचएनई००००७२४ अंतर्गत	चौ.मी. कार्पेट क्षेत्र, ४था मजला, हिल				
कर्जदार)	दिनांक ०९.१२.२०२४ रोजी देय	क्रेस्ट अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत,				
दोघांचा पत्ता: बसेरा इमारती समोर, राजीव नगर,	रक्कम रु.१५,६१,५२५/- (रुपये	जमीन सर्व्हे क्र.१७५, प्लॉट क्र.२२,				
रहिवाशी संघ, पांजरपोल दिनबकारी रोड, टी.एफ.	पंधरा लाख एकसष्ट हजार पाचशे	क्षेत्रफळ ५०२.०० चौ.मी., गाव				
डोनर, एस.ओ. मुंबई-४०००८८.	पंचवीस फक्त) तसेच वरील	ममदापूर, कर्जत नगरपरिषदेच्या मर्यादेत,				
दोघांचा पत्ताः राजीव नगर झोपडपट्टी, शिवाजी	रकमेवर आनुषंगिक खर्च,	तालुका कर्जत, जिल्हा व विभाग रायगड				
चौकाजवळ, देवनार डेपो समोर, बोरला बोरबा,	किमतीचे शुल्क इत्यादींसह	येथील स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व				
देवी झोपडपट्टी, राजीव नगर ते अवधुत चाळ,	करारानुसार आणि/किंवा	खंड.				
मुंबई-४०००८८. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०३, हिल क्रेस्ट अपार्टमेंट,	एसएचएफएल/एनएचबी/ आरबीआयद्वारे वेळोवेळी					
विसरा पत्ताः ५००८ क्र.४०३, १६०० क्र.४८ अपाटमट, कर्जत, ठाणे, महाराष्ट्र-४१०१०१.	निर्धारित केलेल्या व्याजासह.					
	कर्ज रक्रम					
एनपीए दिनांक: ०४.१२.२०२४						
मागणी सूचना दिनांक: १०.१२.२०२४	कर्ज खाते क्र. एसएचएलएच टीएचएनई००००७२४ करिता कर्ज					
	याप्यएनइ००००७२४ कारता कज मंजुर आणि वितरित रक्कम					
	ह.१४,५३,६२७/- (रुपये चौदा					

१. नागेश देवराज मरीयन्ना २. पायल रामा पजारी

एनपीए दिनांक: ०४.१२.२०२४

१. संजय महादेव चौधरी

९०७६२४६६३०,

४००६०५.

२. ज्योत्स्ना संजय चौधरी

स्कुलच्या मागे-४००७०८.

मागणी सूचना दिनांक: १०.१२.२०२४

दोघांचा पत्ता: १६७/१/१, तळमजला, जे.पी. दिनांक ०९.१२.२०२४ रोजी देय नगर, योजना क्र.६, सायन रोड क्र.२९, सायन टेलिफोन एक्सचेंज, जीटीबी रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई-४०००२२. मोबा.:७४००२२८८९५, ई-मेल: | तिनशे चोवीस फक्त) तसेच वरील | संकुल बिल्डिंग नं.ए-१/ए-२ कोmariannnagesh89@gmail.com

<mark>दुसरा पत्ता:</mark> फ्लॅट क्र.००४, पनवेलकर संकुल ए-१ विंग, गाव खारवाई, बदलापूर रोडजवळ, बदलापूर पश्चिम, अंबरनाथ, ठाणे-४२१५०३.

दोघांचा पत्ता: दुकान क्र.८, ए विंग, तळमजला,

बुरहानी इमारत, जुने पोस्ट कार्यालय रोह, रेल्वे

स्टेशन समोर, मुंब्रा-४००६१२. मोबा.:

दुसरा पत्ता: खोली क्र.२, तळमजला, श्री समर्थ

अपार्ट., बिंधु माधव नगर, नवी मुंबई, गांधी हाय

दुसरा पत्ता: २०५, साता पार्क फेज-२, मुंबई पुणे

रोड, खारेगाव, दत्तवाडीजवळ, कळवा, ठाणे-

sanjaymahadeo1970@gmail.com

ई-मेल:

रक्कम रु.१६.८४.३२४/- (रुपये सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार रकमेवर आनुषंगिक खर्च, किमतीचे शुल्क इत्यादींसह करारानुसार आणि/किंवा एसएचएफएल / एनएचबी / आरबीआयद्वारे वेळोवेळी

लाख त्रेपन्न हजार सहाशे

सत्तावीस फक्त)

कर्ज खाते क्र.: एसएचएलएचटी

एचएनई०००१४१३ अंतर्गत

निर्धारित केलेल्या व्याजासह कर्ज रक्कम

> कर्ज खाते क्र. एसएचएलएचटी ई०००१∨१३ करिता कर्ल मंजूर आणि वितरित रक्कम रु.१६,२१,९११/- (रुपये सोळा लाख एकवीस हजार नऊशे अकरा फक्त)

कर्ज खाते क्र.: एसएचएलएचबी डीपीआर००००९२ अंतर्गत रक्कम रु.१७,०७,८७९/- (रुपये सतरा लाख सात हजार आठशे एकोणऐंशी फक्त) तसेच वरील रकमेवर आनुषंगिक खर्च, किमतीचे शुल्क इत्यादींसह करारानुसार आणि/किंवा

ज्योत्स्ना संजय चौधरी व संजय महादेव चौधरी यांच्या मालकीची मालमत्ता: दिनांक 0९.१२.२०२४ रोजी देय फ्लॅट क्र.३०२, क्षेत्रफळ ३०.५०० चौ.मी. कार्पेट क्षेत्र व मोकळे बाल्कनी क्षेत्रफळ ३.५८० चौ.मी.. ३रा मजला. टोपाझ म्हणून ज्ञात इमारत क्र.१, एटर्निया स्पेस म्हणन ज्ञात प्रकल्प, जमीन सर्व्हे क्र.२०, हिस्सा क्र.१/ए व सर्व्हे क्र.२०. हिस्सा क्र.१/बी. गाव धाकते एसएचएफएल/एनएचबी/ वेनगाव व धाकते वेनगाव आरबीआयद्वारे वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या मर्यादेत, तालुका कर्जत व विभाग रायगड आणि उप-निबंधक निर्धारित केलेल्या व्याजासह. कर्जतच्या न्यायकक्षेत असलेल्या स्थावर कर्ज रक्कम मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

नागेश मरीयन्ना देवराज यांच्य

मालकीची मालमत्ता: फ्लॅट क्र.००४

तळमजला ए-१ विंग, क्षेत्रफळ २५५

चौ.फु. कार्पेट (परिसर, पायऱ्या व

मिड-लॅंडिंग समाविष्ट), पनवेलकर

ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडची

पनवेलकर संकुल म्हणून ज्ञात इमारत

जमीन सर्व्हे क्र.८१, हिस्सा क्र.१/बी/

२, क्षेत्रफळ ७६६० चौ.मी., गाव

खारवाई, तालुका अंबरनाथ व जिल्हा

ठाणे, कळगाव बदलापुर नगरपरिषदेच्या

मर्यादेत, नोंदणी जिल्हा ठाणे व उप-

नोंदणी जिल्हा उल्हासनगर येथील

स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

जिगर हसमुखराय मोदी यांच्या

मालकीची मालमत्ता: फ्लॅट क्र.८/डी,

डी विंग, काशिबाई पार्क को-ऑपरेटिव्ह

पार्क सोसायटी, जमीन सर्व्हे क्र.४७,

हिस्सा क्र.१(भाग)/२(भाग) व सर्व्हे

क्र.४८, हिस्सा क्र.११(भाग), जमीन

सीटीएस क्र.सीई/२६९९/एसबीआय

१. जिगर हसमुखराय मोदी २. अल्पा जिगर मोदी

एनपीए दिनांक: ०४.१२.२०२४

मागणी सूचना दिनांक: १०.१२.२०२४

दोघांचा पत्ता: डी/८, ग्रीन पार्क कोहौसो., जुना दिनांक ०९.१२.२०२४ रोजी देय क्षेत्रफळ सुमारे ३२९ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, नागरदास रोड, एन.डी. भुता शाळा, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००६९. मोबा.:९८२०५५००७०

एनपीए दिनांक: ०४.१२.२०२४ मागणी सूचना दिनांक: १०.१२.२०२४

कर्ज खाते क्र.: एसएलपीएचएम युएमबी०००५८१९ अंतर्गत रक्कम रु.१६,५८,३७९/- (रुपये सोळा लाख अञ्चावन हजार तिनशे हौिसंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात ग्रीन एकोणऐंशी फक्त) तसेच वरील रकमेवर आनुषंगिक खर्च, किमतीचे शुल्क इत्यादींसह

कर्ज खाते क्र. एसएचएलएचबी

डीपीआर०००००९२ करिता कर्ज

मंजूर आणि वितरित रक्कम

रु.१६,२१,५७७/- (रुपये सोळा

लाख एकवीस हजार पाचशे

सत्त्याहत्तर फक्त)

निर्धारित केलेल्या व्याजासह. कर्ज रक्कम कर्ज खाते क्र. एसएलपीएचएम युएमबी०००५८१९ करिता कर्ज मंजूर आणि वितरित रक्कम

करारानुसार आणि/किंवा

आयएके, क्षेत्रफळ सुमारे ३४४२.९५ एसएचएफएल/एनएचबी/ आरबीआयद्वारे वेळोवेळी चौ.यार्डस् किंवा तत्सम ते चौरस मीटर्स, गाव मोगरा, जुना नागरदास रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई, नोंदणी उप-जिल्हा वांद्रे, मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे सर्व भाग व खंड. रु.१५,00,000/- (रुपये पंधरा लाख फक्त)

उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता वर नमुद कर्जदार, सहकर्जदार आणि/किंवा त्यांचे जामिनदार (जेथे लागू असेल तेथे) यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली थकबाकी रक्कम तसेच पुढील व्याज व लागू शुल्क व्याज एकूण रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्य्रीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(४) आणि त्यातील लागू नियमाअंतर्गत कर्जदार व तारणकर्ता यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

कृपया नोंद असावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कोणत्याही कर्जदारास प्रतिभूत धनकोंच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय सूचनेत नमुद त्यांची प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करता येणार नाही.

सही/- प्राधिकृत अधिकारी दिनांक: २१.१२.२०२४ ठिकाण: मिरा रोड पूर्व, अंधेरी पूर्व, कर्जत, अंबरनाथ (ठाणे) श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड